

# विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक

राज्यपालांचे अभिभाषण सकाळी ११.०० वाजता सुरु होणार आहे. अभिभाषण संपल्यानंतर २० मिनिटांची विश्रांती राहिल. त्यानंतर विधानसभेच्या दिवसाच्या कामकाजाचा क्रम पुढीलप्रमाणे राहिल :-

## महाराष्ट्र विधानसभा दिवसाच्या कामकाजाचा क्रम सोमवार, दिनांक २५ फेब्रुवारी, २०१९

शुभारंभ : वंदे मातरम्

एक : राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवणे.

दोन : राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव

तीन : अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे :-

(१) महसूल मंत्री : सन २०१९ चा अध्यादेश क्रमांक १ — महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा व विधिग्राह्यीकरण) अध्यादेश, २०१९.

(२) वित्त मंत्री : सन २०१९ चा अध्यादेश क्रमांक ३ — महाराष्ट्र आकस्मिकता निधी (सुधारणा) अध्यादेश, २०१९.

(३) ग्रामविकास मंत्री : सन २०१९ चा अध्यादेश क्रमांक २ — महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) (सुधारणा) अध्यादेश, २०१९.

चार : सन २०१८-२०१९ च्या पुरवणी मागण्या सादर करणे.

**पाच** : विधानसभेने संमत केलेल्या विधेयकांना विधानपरिषदेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याचे जाहीर करणे.

**सहा** : अध्यक्षानी, सभाध्यक्षांची तालिका नामनिर्देशित करणे.

**सात** : शासकीय विधेयके :

**पुरःस्थापनार्थ :-**

- (१) सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक १ - महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा व विधिग्राह्यीकरण) विधेयक, २०१९
- (२) सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक २ - महाराष्ट्र शेतजमीन (जमीनधारणेची कमाल मर्यादा) (सुधारणा) विधेयक, २०१९
- (३) सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३ - महाराष्ट्र जमीन महसूल व विशेष आकारणी यामध्ये वाढ करण्याबाबत (सुधारणा) विधेयक, २०१९

**आठ** : शोक प्रस्ताव -

(अ) मा.अध्यक्ष पुढील प्रस्ताव मांडतील :-

दिनांक १४ फेब्रुवारी, २०१९ रोजी जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अनेक जवान शहीद झाले. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या दुःखद निधनाबद्दल शोक प्रस्ताव

(ब) मा.मुख्यमंत्री पुढील प्रस्ताव मांडतील :-

श्री.शिवाजीराव बापूसाहेब देशमुख, वि.प.स. व माजी सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद; डॉ.गुणवंतराव रामभाऊ सरोदे; सर्वश्री संजय रावसाहेब बंड; विठ्ठलराव गणपतराव घारे; बापूराव शिवराम पाटील-आष्टीकर; कृष्णराव बाजीराव जगदाळे; सूर्यकांत उर्फ बापू महादेव खेडेकर, माजी वि.स.स. यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक प्रस्ताव

विधान भवन,  
मुंबई  
दिनांक : २४ फेब्रुवारी, २०१९

जितेंद्र भोळे  
सचिव (का.),  
महाराष्ट्र विधानसभा